



॥ अंतरी पेटवू ज्ञानज्योत ॥

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon-425001



(संशोधन विभाग)

जा.क्र. कबचौमवि/11/संशोधन विभाग/ संशो. मार्ग. पात्रता/ २४६४/२०२२

दिनांक: १६/०६/२०२२

प्रति,

- १) कबचौमविशी संबंधित सर्व महाविद्यालयांचे मा. प्राचार्य व मान्यताप्राप्त परीसंस्थांचे मा. संचालक,
- २) मा. संचालक/विभागप्रमुख, विद्यापीठातील सर्व प्रशाळा/विभाग,
- ३) मा. अधिष्ठाता, सर्व विद्याशाखा, कबचौमवि, जळगाव.

विषय: संशोधक मार्गदर्शक (Provisional List of Guide June 2022) यांची तात्पुरती यादी प्रसिध्द करणे..


महोदय/महोदया,

मला प्राप्त झालेल्या आदेशान्वये, उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, विद्यापीठाने ऑगस्ट २०२० मध्ये संशोधक मार्गदर्शक यांची यादी रिक्त जागांसह प्रसिध्द केली आहे. तदनंतर काही शिक्षकांना नव्याने संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता देण्यात आली आहे तसेच पेट २०१९ मधील विद्यार्थ्यांना संशोधक मार्गदर्शक वाटप झाले आहे, काही संशोधक मार्गदर्शक सेवानिवृत्त / मयत झाले आहे, दरम्यानच्या काळात काही विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याने मार्गदर्शकडील जागा रिक्त झाल्या आहे, काही मार्गदर्शक यांना उन्नत अभिवृद्धी योजनेतर्गत वरीष्ठ पदावर पदोन्नती झाली आहे मार्गदर्शक यांनी OAASIS च्या Portal वरून त्यांच्या Login मधुन माहिती न भरल्याने वा वेळोवेळी माहिती अद्यावत न केल्याने अचुक रिक्त जागांचा तपशील उपलब्ध होऊ शकत नाही. तथापी विद्यापीठाकडे उपलब्ध माहितीच्या आधारे सोबत जोडलेल्या प्रमाणे संशोधक मार्गदर्शक यांची यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. सदरच्या यादीत काही सुधारणा/दुरुस्त्या असल्यास त्या ताबडतोब दि.25/06/2022 पर्यंत मा. प्राचार्य/संचालक यांच्या शिफारशी सह विद्यापीठात पत्राद्वारे कळविण्यात याव्यात व त्याची प्रत सुलभ संदर्भासाठी pvcresearch@nmu.ac.in या ईमेल वर पाठवावी.

संशोधक मार्गदर्शक यांनी OAASIS च्या Portal मधुन त्यांच्या Research Guide च्या Login मधुन त्यांची माहिती दि.25/06/2022 पर्यंत <https://phd.onlinekbcnmu.org.in/pet2019/index.php> या Link वरून अद्यावत करून घ्यावी. सर्व संबंधित संशोधक मार्गदर्शक यांना यापुर्वीच त्यांचा संशोधक मार्गदर्शक साठीचा Login व Password त्यांच्या भ्रमणध्वनीवर SMS द्वारे पाठवीण्यात आला होता. (ज्या संशोधक मार्गदर्शकांकडून त्यांचा Login व Password गहाळ झाला असेल त्यांनी वरील Link वर Click केल्यावर [Forgot Password - Ph.D. Guide](#) या Link वर Click केल्यावर विचारण्यात आलेली माहिती भरल्यावर त्यांच्या Screen वर अथवा नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे Login व Password उपलब्ध होऊ शकेल). या पुर्वी ज्या संशोधक मार्गदर्शक यांनी त्यांच्या OAASIS च्या Portal मधुन त्यांच्या Research Guide च्या Login मधुन त्यांची माहिती भरली आहे ती माहिती पुनश्च त्यांच्या Login मध्ये उपलब्ध आहे त्यात, ज्या संशोधक विद्यार्थ्यांची पीएच.डी. पदवी चे Notification निर्गमित झाले आहे त्यांची नावे Delete करण्यात यावी. व सदर माहितीची खातरजमा केल्यावर SUBMIT व DONE ह्या icon वर click करावे त्या शिवाय सदरची माहिती विद्यापीठाच्या Login मध्ये उपलब्ध होणार नाही. तसेच ज्या संशोधक मार्गदर्शकांच्या माहिती मध्ये बदल नसला तरी त्यांनी वरीलप्रमाणे कार्यवाही करावी. ज्या संशोधक मार्गदर्शकांची उन्नत अभिवृद्धी

योजनेतर्गत वरीष्ठ पदावर पदोन्नती झाली असेल त्यांनी विद्यापीठाकडून मान्यता मिळाल्याची प्रत pvcresearch@nmu.ac.in या इमेल वर पाठवावी त्याशिवाय OAASIS च्या portal वर माहिती अद्यावत होणार नाही. यापुढील प्रवेश प्रक्रीया online होणार असल्याने ज्या संशोधक मार्गदर्शक यांची माहिती Portal वर उपलब्ध असेल त्यांनाच Portal वर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे संशोधक विद्यार्थी Allot होतील. याची कृपया नोंद घ्यावी. सदरची बाब संबंधित शिक्षकांच्या निदर्शनास आणुन सहकार्य करावे.

तसेच मा.प्राचार्य/संचालक यांना विनंती कि, त्यांच्या आस्थापनेवरील जे शिक्षक सेवानिवृत्त/ मयत झाले आहे, व जे नजिकच्या काळात (जुन 2025 पर्यंत) सेवानिवृत्त होणार आहे त्या संशोधक मार्गदर्शक यांची माहिती दि.25/06/2022 पर्यंत विद्यापीठास सादर करावी.

आदेशान्वये


(वि.व. तळेले)
उपकुलसचिव (संशोधन)